

May 20, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Mumbai 400 051

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Scrip Code: 523445 Trading Symbol: RIIL

Dear Sirs,

Sub.: Newspaper clippings - "Thirty-sixth Annual General Meeting" and "Information on E-voting" and other related information

We enclose herewith advertisement copies of the notice of the date of the Thirty-sixth Annual General Meeting of the Company and Information on E-voting and other related information, published on May 20, 2024 in "Financial Express", in English language; and "Navshakti", in Marathi language.

Thanking you,

Yours faithfully, For **Reliance Industrial Infrastructure Limited**

Amitkumar Mundhe

Company Secretary and Compliance Officer

Encl: as above

Bol aims to reduce slippage ratio to 1.20% by next March

SACHIN KUMAR Mumbai, May 19

IN A BID to improve its asset quality, public sector lender Bank of India has set a target of reducing its slippage ratio to 1.20% by next March through improved underwriting standards and leveraging digital initiatives. The lender's slippage ratio was 1.58% at the end of the fourth quarter. The bank expects to disburse loans worth ₹50,000 crore in the first two-quarters of the current fiscal.

"We are very confident that for March 2025, it will be considerably lower and we are giving a guidance of around 1.20% as far as the slippage ratio is concerned," Rajneesh Karnatak, managing director & CEO, told analysts in an earnings call. "By leveraging digitalisation initiatives, we will be improving our underwriting standards and further minimising the fresh slippages to bring down GNPA and NNPA ratio," he added.

Slippage is the amount of loans that become non-performing assets (NPAs) in a given year. The bank has managed to control slippage in the previous quarter and full year. Its slippages in the fourth quarter of

BoM tops

growth

last fiscal

Bank of Maharashtra

PRESS TRUST OF INDIA

STATE-OWNED BANK of

Maharashtra recorded the

highest growth rate last fiscal

in terms of total business and

deposit mobilisation among

public sector lenders at a time

when most banks are facing

difficulty in achieving double-

rise in the total business (domestic) in FY24, followed by the country's largest lender State Bank of India (SBI) with

13.12% growth, according to

published financial numbers of

the public sector banks (PSBs).

was about 16.7 times higher at

₹79,52,784 crore compared

to ₹4,74,411 crore of Bank of

Similarly, BoM continued to

maintain its top spot in terms of

growth in deposit mobilisation,

with a 15.66% rise in FY24. It

was followed by SBI (11.07%),

Bank of India (11.05%) and

banks, only these four lenders

could log a double-digit

growth in deposits in the

deposits, the Bank of Maha-

rashtra continued to top the

chart with 52.73% growth,

followed by the Central Bank of

India with a 50.02% rise at the

account and savings accounts

helps banks to keep their cost

the Kolkata-based UCO Bank

was a tad higher at 16.38%,

followed by BoM at 16.30%.

SBI also reported 16.26%

Loan growth of remaining

On the asset quality side,

public sector banks was lower

the Bank of Maharashtra and

than 16% during the fiscal.

growth in advances in FY24.

A higher level of current

With regard to loan growth,

In terms of low-cost CASA

Out of 12 public sector

Canara Bank (10.98%).

financial year 2023-24.

end of March 2024.

of funds low.

(BoM) in

Maharashtra

absolute terms.

However, SBI's total business (deposit and advances)

The Pune-headquartered lender has registered a 15.94%

New Delhi, May 19

digit growth.

PSBs in biz

the same quarter in the previous fiscal. The slippages declined year-on-year (y-o-y)

from ₹7,969 crore in FY23 to

₹7,551 crore in FY24. As a result of the reduction in the slippages, the asset quality of the lender also improved. For FY24, the Gross NPA ratio improved by 233 basis points y-o-y to 4.98%, while the Net NPA ratio improved by 44 basis points y-o-y to 1.22%.

"We have given a guidance to our own field functionaries, whatever the fresh slippage happens, two times of that we need to recover as a total recovery," said Karnatak.

The bank is expecting domestic credit growth of for FY25, focusing on current account savings account (CASA) and retail term deposits.

AND NNPA RATIO

BY LEVERAGING

DIGITALISATION

UNDERWRITING

STANDARDS AND

DOWN GNPA

MINIMISING FRESH

SLIPPAGES TO BRING

INITIATIVES, WE WILL

BE IMPROVING OUR

RAJNEESH KARNATAK,

MD & CEO, BANK OF INDIA

"Currently we are having (credit) pipeline of nearly ₹50,000 crore as of 31st March, 2024, out of which ₹38,000 crore in corporate credit and ₹12,000 crores in RAM (retail, agriculture, MSME) segment, typically in retail and MSME," said Karnatak. "This will get disbursed in the next ensuing two quarters in Q1 and Q2," he said. "All in all, we are seeing a broadbased credit growth coming not only from the RAM sector but also from the mid-corporate and large corporate sector," said Karnatak. "We do not see How Punch found the sweet spot Rising sales of the Punch may have come at the

variants of Punch - petrol, CNG and electric - Srivatsa said that "the added benefit of an AMT (automated manual transmission) variant and the choice of an EV and CNG version have added to the strong

What else worked

options on the Punch".

According to analysts, two more factors may have worked in favour of Punch.

ALTHOUGH HE DIDN'T share

the sales break-up of the three

One, sales of Swift dropped during the January-April period as a new variant was to be launched this month – it got launched on May 9. Month-onmonth, sales of Swift dropped to 1/3rd in April to just 4,094 units, from 15,728 units in March.While, some buyers may have waited for the new Swift, several others may have shifted to similarly-priced SUVs such as the Punch, analysts feel.

cost of the Nexon, which is a slightly bigger SUV from Tata Motors

The second factor could be that the launch of Mahindra XUV 3XO – a slightly more expensive SUV - on April 29, may have led to a drop in sales of its older model (XUV300) during the January -April period, and some of these buyers may have opted for Punch.

The rising sales of the Punch may have come at the cost of the Nexon, which is a slightly bigger SUV from the stable of Tata Motors. "During the January-April period, Nexon stood at the ninth position with sales of 56,803 units, a far cry from the top-3 it has usually been," said an analyst. "The Nexon did 17,182 units in January, which

dropped to 14,395 units in February, 14,058 in March, and just 11,168 units in April. It's highly likelythat the Punch - especially after the facelift Punch EV was launched in January – has cannibalised the Nexon," the analyst

FROM THE FRONT PAGE

According to some analysts, it may not be easy for Punch to maintain its leadership position. Gaurav Vangaal, associate director, light vehicle forecasting, S&P Global Mobility, said that the Baleno is doing well, sales of the Fronx are rising and Maruti Suzuki will push sales of the all-new Swift.

"A combined impact is likely to impact sales of Punch to some extent," he said. "It will be interesting to see how these cars fare against each other over the next few months." While such possibilities cannot be ruled out, one thing is certain, the Punch has delivered a hard punch to the biggies in the race.

Worst poll jitters for markets since 2004

FPIS HAVE NET sold shares worth around ₹28,500 crore so far in May, making it one of the worst months in recent years from a foreign fund flows perspective.

Despite the worries, Andrew Holland, chief executive officer at Avendus Capital, still sees the possibility of 12-15% returns from benchmark indices this year. Gubbi, too, said that although there are challenges, it does not mean markets will have a bad year. If interest rates remain at the current levels for much of the year, experts believe Indian equities may not be as attractive a proposition for FPIs considering valuations. However, if the domestic economy remains strong, private capex picks up pace, and earnings growth shows strength, they can propel them to return to India. Experts believe earnings growth will be a key factor in determining how market behaves going ahead. The March earnings season so far has been in line with expectations, but many believe they do not justify the "extraordinary"

valuations. "For the IT sector, the worst doesn't seem to be over. We have had the Federal Reserve say higher for longer, which means there is really no tailwind for the sector,"

Holland. He added though the worst seems to be behind for banks when it comes to net interest margins (NIMs), the sentiment has been hit due to the regulatory action on Kotak Mahindra Bank and draft norms on pro-

Year Ended

ject financing.

Chopper carrying Iranian president, minister crashes

STATE TV STOPPED all its regular programming to show prayers being held for Raisi and, in a corner of the screen, live coverage of rescue teams searching the mountainous area on foot in heavy fog. The 63-year-old was elected president at the second attempt in 2021, and since taking office

government protests and pushed hard in nuclear talks

with world powers. In Iran's dual political system, split between the clerical establishment and the government, it is the supreme leader rather than the president who has the final say on all major policies. But many see Raisi as a has ordered a tightening of strong contender to succeed his FY24 came at ₹2,038 crore around 13% and domestic any challenge as far as credit morality laws, overseen a 85-year-old mentor, Supreme compared to ₹2,625 crore in deposit growth of around 12% growth is concerned," he added. bloody crackdown on anti- Leader Ayatollah Ali Khamenei.

Vimta

VIMTA LABS LIMITED Plot Nos. 141/2 & 142, IDA, Phase - II, Cherlapally, Hyderabad - 500 051

CIN: L24110TG1990PLC011977 Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024

Quarter Ended

(Amount in INR millions, except Earnings Per Share)

S. No.	Particulars	31 Mar 24 (Audited)	31 Dec 23 (Unaudited)	31 Mar 23 (Audited)	31 Mar 24 (Audited)	31 Mar 23 (Audited)
1	Total Income from Operations	783.38	800.97	808.03	3,128.91	3,151.16
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	155.51	125.98	159.78	515.37	638.31
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	155.51	125.98	159.78	515.37	638.31
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	118.01	94.55	122.50	388.07	472.99
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	115.88	94.49	124.17	385.76	472,77
6	Equity Share Capital	44.34	44.33	44.26	44.34	44.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	82 1			3,118.57	2,761.56
8	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued Operations)					
	1. Basic (INR)	5.34	4.26	5.54	17.52	21.37
	2. Diluted (INR)	5.26	4.20	5.45	17.26	20.96

(Rs. In Lakhs)

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's Website (www.vimta.com) and on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)
- The above audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board in its meeting held on May 18, 2024.
- Figures of the previous periods have been regrouped/recast/reclassified wherever considered necessary.

Place: Hyderabad, INDIA Date: May 18, 2024

For and on behalf of the Board of Directors of Vimta Labs Limited CIN: L24110TG1990PLC011977 Harita Vasireddi Managing Director



CITRA REAL ESTATE LIMITED

CIN: U45400HR2007PLC118866

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rs.in thousands except per share data)

SI		Quarte	r ended	Year ended		
No.	Particulars	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	
1	Total income from operations	16,230.24	14,082.78	55,875.32	50,022.40	
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)#	12,912.54	10,357.94	47,170.21	(9,200.58)	
3	Net profit/(loss) before tax for the period (after exceptional and extraordinary items)#	12,912.54	10,357.94	47,170.21	(9,200.58)	
4	Net profit/(loss) after tax for the period (after exceptional and extraordinary items)#	9,639.09	8,458.96	35,220.13	(6,885.51)	
5	Total comprehensive income for the period [Comprising profit/(loss) (after tax) and other comprehensive income (after tax)]	9,639.09	8,458.96	35,220.13	(6,885.51)	
6	Paid-up equity share capital	1,389.00	1,389.00	1,389.00	1,389.00	
7	Instruments entirely equity in nature	-				
8	Reserves (excluding revaluation reserve)	2,55,992.72	2,20,772.59	2,55,992.72	2,20,772.59	
9	Net worth	2,57,381.72	2,22,161.59	2,57,381.72	2,22,161.59	
10	Paid-up debt capital	1,46,099.81	1,61,699.81	1,46,099.81	1,61,699.81	
11	Debt equity ratio (in times)	0.59	0.73	0.59	0.73	
12	Earnings per equity share (face value of Rs. 10 each)					
	- Basic and diluted earnings per equity share (Rs.)*	69.40	60.90	253.56	(49.57)	
13	Capital Redemption Reserve	-	-			
	Debenture Redemption Reserve	17,650.00	17,650.00	17,650.00	17,650.00	
14	Debt service coverage ratio (in times)	1.82	2.28	2.43	1.97	
15	Interest service coverage ratio (in times)	2.60	4.88	5.69	4.59	

* The earnings per equity share are not annualised except for year ended March 31, 2024 & March 31, 2023.

*The Company does not have any exceptional and/or extraordinary item.

Place: Gurugram

- The above information is an extract of the detailed format of financial results for the quarter & financial year ended March 31, 2024 filed with the stock exchange under regulations 52 of SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of financial results for the quarter & financial year ended March 31, 2024 are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and of the Company (https://www.sembcorpindia.com/citra.html).
- For the other line items referred to Regulations 52 (4) of SEBI (Listing obiligations and disclosure requirements) Regulations 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange and are available on the websites of the Company (https://www.sembcorpindia.com/citra.html).
- The above financial results have been reviewed and approved by the Board of Directors in its meeting held on May 16, 2024. The Statutory Auditor of the Company have carried out audit of the results for the year ended March 31, 2024.

For and on behalf of Board of Directors of,

Citra Real Estate Limited Director

Date: May 16, 2024 DIN: 07298251 Registered & Corporate Office Address: Building 7A, Level 5, DLF Cyber City, Gurugram – 122002, Haryana, India Tel: (91) 124 6986700, Fax: (91) 124 6986710, Email ID: cs.india@sembcorp.com, Website: https://www.sembcorpindia.com/citra.html

VINTAGE COFFEE AND BEVERAGES LIMITED Registered Office: 202, Oxford Plaza, S.D. Road, Secunderabad, Hyderabad, Telangana - 500003 CIN: L15100TG1980PLC161210 | Contact No.: 040-27700805 | Email Id: cs@vintagecoffee.in | Website: www.vcbl.coffee

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

1		Quarter Ended					Year Ended		Yearly Ended		
SI.	Dardi autana	31.03.2024		31.12.2023		31.03.2023		31.03.2024		31.03.2023	
No.	Particulars	Standalone	Consolidated	Standalone	Consolidated	Standalone	Consolidated	Standalone	Consolidated	Standalone	Consolidated
		Au	dited	Un-A	udited	Au	dited	Au	dited	Audited	
1.	Total Income from Operations	1,847.67	4,291.25	2,544.69	3,785.24	837.04	1,867.96	7,739.26	13,190.93	3,711.71	6,328.51
2.	Net Profit / (Loss) (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	107.44	481.67	147.74	422.45	35.88	163.78	438.23	1,392.32	155.90	474.72
3.	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or extraordinary items)	107.44	481.67	147.74	422.45	35.88	163.78	438.23	1,392.32	155.90	474.72
4.	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/or extraordinary items)	83.06	430.17	109.32	359.34	26.55	140,85	327.84	1,198.28	115.37	386.20
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	83.06	430.17	109.32	359.34	26.55	140.85	327.84	1,198.28	115.37	386.20
6.	Equity Share Capital Face Value of Rs. 10/-	10470.34	10470.34	10470.34	10470.34	6980.23	6980.23	10470.34	10470.34	6980.23	6980.23
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	0.08	0.41	0.10	0.34	0.04	0.20	0.31	1.14	0.17	0.55

Date: 18/05/2024

Place: Secunderabad

The above Audited Financial Results as recommended by the Audit Committee were considered and approved by the Board of Director's at their meeting held on 18/05/2024. The above is an extract of the detailed format of Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results alongwith Auditors' Report are available on the website of Bombay Stock Exchange Limited (BSE) (www.bseindia.com) and on the website of the Company (www.vcbl.coffee).

For Vintage Coffee and Beverages Limited

Balakrishna Tati Managing Director DIN: 02181095



Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020 Phone: +91 22 7967 9053 • E-mail: investor_relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY THIRTY- SIXTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Thirty-sixth Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Wednesday, June 12, 2024 at 04:30 p.m. (IST), and the Standalone and Consolidated Audited Financial Statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on May 18, 2024, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.riil.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Share Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor_relations@riil.in.

Remote e-voting and e-voting during AGM:

provided in the Notice of the AGM.

The Company is providing to its Members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the User ID and Password, has also been

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting: 09:00 a.m. IST on Friday, June 7, 2024 End of remote e-voting :05:00 p.m. IST on Tuesday, June 11, 2024

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Wednesday, June 5, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through Insta Poll.

Manner of registering / updating e-mail address:

Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.

- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company www.riil.in) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli,
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances relating to e-voting, if any:

Shri V. Balakrishnan, Vice President KFin Technologies Limited

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032

E-mail: evoting.riil@kfintech.com Toll-free Nos. 1800-309-4001

(from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioMeet, at https://t.jio/riilagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 9 of the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at

> By order of the Board of Directors Amitkumar Mundhe Company Secretary and

Place: Mumbai Compliance Officer Dated: May 20, 2024

www.riil.in

SBI reported the lowest gross non-performing assets with 1.88% and 2.24%, respectively, as of March 31, 2024. financialexp.epap.in

जना स्मॉल फायनान्स बँक | शेरिकीक कार्यातव : व फेसबे, तक आणि पहिला घतला, सर्वे क.१०/१, ११/२ व ११/वी, औक प्रोत्तम्, कोर्याणमा इत तीग तीह, इतीएन विद्यानेस वाकेच्या पुरे, चान्तुकार्या, स्वीवन्य-पान्नुकार्य, संवाद्य-पान्नुकार्य, स्वाद्य-पान्नुकार्य, स्वाद्य-पान्नुकार, स्वाद्य-पान्नुकार,

खाजगी करारामार्फत विक्रीची सूचना

हायना। श्रायन असटास अह एन्यानसभट आफ त्रास्थ्युत्य इंट्रस्ट अस्ट, २००२ (स्तर्य) अन्वयं बॅफेकडे प्रभारीत स्थावर मनोची विक्री. स्वाधरिकारोती सफेनी ऑस्ट अंवर्गत परिवेड प्रिलकतिचा प्रत्यक्ष करूना प्रतान. हे. जना स्वर्गल क का प्रमाण करनाना का ता. य प्राप्तका आपकारी माजवारी निस्तवार्यकारीने सांपती और अंतर्रित प्रतिक निकारित प्रकार करना बेतता. वे. कर स्वांत कारवास केति. या प्राप्तक अधिकरानी विकारित विकी कारवासीत असीव आहेत होता कार्योजन केते होते. पढ़े, कोरणकारी बोली प्राप्त न कारवारी रहते. एक्ट कृषणा करविष्यान की, सट स्वंतरित कारवासीत का

प्रधान करोगा कार्याच्या देशे हो, वर्षाचार वर्ष के कोनी सारण चित्रक, ''के कार्य क्षेत्र कार्य कार्य कर के स्वा क्ष्य क्ष्य के आहे क्ष्य के अपने क्ष्य क्ष्य मान्य कार्य कार्य कि किया प्रधान कार्य कर कि किया कार्य कार्य के किया कार्य कर किया कार्य कार्य कार्य के किया कार्य कार्य के किया कार्य का ा. ळिक्यात वेते की, पत्रित्रहात वर्णन केलेली तरण मिळकत, ''जे आहे जोचे आहे नस्वाने'' आणि ''जे आहे जस्मे आहे तस्वाने'' वैकेच्या वकवाकीची होकड करण

	<u> uttivis</u>								
अ. क्र.	कर्जकाते क्रमांक	कर्तदार/सह-कर्नदार वांचे नाव	सरकेसी ॲक्ट अंतर्गत १३(१) मागशी सूचनेत्रमाणे रक्कम	खानगी करासाठी राखील किंमत	तारण मता/स्थायर मिळकतीचे वर्णन				
ár.	30366850000554	२) रिघी सरोज, २) जेटू विश्वनाध सरोज	क. २०,७७,१२२.१०/= (स्पये जीत लाख सल्पाइनर हजार एकडे वावीस आणि पैसे दहा मात्र) ०४.०१.२०२३ रोजीस	च. ७,००,०००/= (स्पर्व साग साख मात्र)	<u>बारम ममेसे वर्णाव</u> ः पर्नाट क्र. ४०६, ४था मजना, मोज्यापित सेव ४०३ ची. १८. १- पिंग विक्टिश क्र. १, तक्षमी कॉम्प्लेस्स, गाम माहिम, पानस्य, द्वारं- ४०१९०४ आणि पालसः अस्परिपदेशा न्यायिकसामा चे ते सर्व हे मान आणि विभाग आणि सीमावप्दः पूर्वः विक्थिंग क्र. १, व्यश्चिमः विद्वासा रोत, दक्षियाः अंतर्गत्व स्था, ज्वारः मोण्या चार्				
7-	<u>শ্বর্থি প্রকাশ করিব বিশ্বর</u>	१) प्रदिष कुमार ग्येश पंद्र शुक्सना २) संविप रमेश शुक्ता	 २७,६५,७३४.४०/– स्मये सनावीत शाख चलट हजार सावगे चीतीस आणि पैसे चाळीस मात्र) २९.०५-२०२२ ग्रेजीस 	ष्ट. ८,००,०००/- (सम्बं आठ लाख मात्र)	<u>जारण भर्षणे खर्णकु नर्चट क्र. ५० ४ धानः, थ्या प्रत्यक्रमः, पी विभावने,</u> स्विकारित १५० बीता मध्य म्हार्यक् ५५५ बीता स्वेदं विकारिता क्षेत्र, रिक्ट्रियों स्व स्वेदं विकार अस्त ता इत्रक्षण क्षेत्र स्वाधित स्				
-	sarison forford dis-	independent control	wife of our more melitaria mile	a seema Armen e	and the second s				

कार बार्गाच्या प्रिमीपूर्व विके बेरांग्य वर्षा प्रत्य अपना आगि प्रोच्या प्रमान एवंदिनको प्रयोक्त बन्धाकी स्थान उदन बन्धा १३(८) का मार्गुविके पेत्रीम बर्गाम एवंदिन (मा-बर्वायोक्त प्रत्य प्राप्त केत्र आहे. <u>प्राप्तप्रदाशाया प्रमा</u> शी. क्षेत्रिक प्रणा (शीच. प्र. 2015(१४/८८)) kushib.bagif@jarabank.com साम्राप्ताका@jarabank.com क्ष्य पानि पात्रप्ताम वैक विनिद्ध, (सामार्थ के स्वस्थी प्राप्तानिक्त पार्विक स. असीच १, क्षा सम्मा, प्राप्तामुक्त विकेति अध्यानी स्था है, हिराबेदानी बेरांग्य, पीव्यम स्था

दिनांक : २०.०५.२०२४, ठिकाण : पालपर

in ance Lim Ghar Ki Baat th, and the man first room ware for

tions of country of the section of the country of t

wai w., waier/	मारिकारेची रक्का	करवाचे	new Stowarts	vontu Sione	2. 15. 7.	अरोभी महरू	etheti.	Softweenth ordine	ferenands	309 908 /
स्तृ-कर्जराः/ जातीशसः/ कायदेशीः पास पांचे नाम (१)	आणि गारीख (मी)	स्थानय (जी)	wells (sft)			करण्याची अंतिय गारीख (शी)			शास्त्रि आणि पेज (शे)	
रुपानीष्/बीजीस्त्रातार/०५१५/६८८८४५ ता.का. बोईतर प्रचरपाय नायक/ त्रिका यताचार गायक	N. 999ARSOLOX ft. to.of.tott data	8125	करोट क्र. १०२ ए जिन, १२ता बातना, विशिक्षेत्र क्र. ०१, सेनावेकी, त्मोर, पालवर पूर्व, ताले, समावडू-४०१४०४, धारत	#. \$9,95,000	¥. 1.11Дна	रेप. तथ. पंतरेश गोजीय पु. ४.०० सर. पूर्वी	N. Sojana	नेट=०५=ने०नेड नामान नुस्की १२.०० ते साथे. ४.०० पर्यंत	रेक.क्ष. रेक्स्प्र सामान मू. क्षेत्रक में मू. क्षेत्रक	उल बाह्य
एकतेषु/प्रीतमनार/१२२०/८०६५१/ एकतेषु/परीजारतार/४८१९/१००२७६, इ.स. फिल मेंहसमार मुद्रारामनी प्रीवरी/सिमा मेहसमार प्रीवरी	e. activitic.tt/= ft, tw.es.teta violen	#17E	कार्यः इतः रेतरे, जी किंगः, रेण जाजना, विक्रिकेत इतः ६, निक्षेत्र किल्यु, विशुव रोड्, चानच्या प्रतिबन्न, जाने, बडागाष्ट्र- प्रनारभाग, जागे, भारतः	85,000,000	ч. 1,40,400	हेर. तथ. नेतनेज गोजील पु. ४.०० घड. मूर्वी	4. \$0,000	रे९-०५-२०२४ सम्बद्ध तुसारी १२.०० के सार्थ, ४.०० करीत	२०.०६.२०२४ सम्बद्ध वृ. ०१:३० रे कृ. ०३:००	जात बाह्ये
र्षाजीत्/बीजीस्मातार/००२१/८१०६०० थी.ओ. चेईसा तथन कुता मुख्य साथ/ वर्षनी देखें	स. १६०५१०८.०६ सि. १५.०५.१०१३ ग्रेजीय	#115 2545	कर्तर क. २०३, तथा भवता, विभिन्न क. २०, कर्तन तिरों, करका थोर्डर परिवर, उसे, सरवादु ४०१६०१, उसे, पान.	#. \$9,99,000	10. 1,30,000	१९.०६.२०२० रोजील पु. ४.०० घर. पूर्ण	1. \$0,000	२०-०५-२०२४ सम्यान तुस्सी १२.०० में सार्थ, ४.०० मर्थन	२०.०६.२०२४ सम्बद्ध वृ. ०१:३० वे कृ. ०३:००	जान बाह्ये
श्चक्षेत्र्/वीजीक्षकाः (१०१८/५८५८९ स्व.च्य. चोईसा आसेक यस /तैना श्चक	स. १४०१०३५, १२ वि. १४.०६, १०११ रोजीय	4114	विभिन्नेत ज्ञ. ८, राष्ट्रीय से, ६, ६०००,०, अंबोर्वेस्स, जॉकर भारत स्टाइन, २०६/६, ५०६/६, त्या स्टीटन, ता. पालबा, मण्यती संदित करोर, तारो, नहारकू-४-१४०४, भारत.	¥. \$5,05,000	1,75,700	१९.४६.२४२४ गोजील पु. ४.०० घर. पूर्वी	16. 10,000	३१-०५-२०१४ सम्बद्धाः वृद्धाः १२.०० हे सार्थः, ४.०० वर्धाः	२०-०६-२०२४ सामान वृ. ०१:३० वे टु. ०३:००	जान बाह्रो
राजनेषु/बीजीस्त्रातर/१११८/६०२५०, ता.का. बोईतर वाबताहेब हरी राज्यी/ जानुबाई हरी राज्यी	स. १०५८५१०.५४ वि. ४१.०४.१०११ ग्रेजीय	9795	करेटक, एजी ०३, तरमञ्जात, उनेमकार विभिन्ने, नेक विशेष कॉम्प्लेक, व्यक्ति तेत, प्रत्यक परिका, रागे, स्वत्यकु-१-९४-१, रागे, प्रत्य,	₩. ₹4,60,000	4.5	रेप.स्थ.नेतनेज गोजीय पु. ४.०० घर. पूर्वी	16. 100,000	०३-०६-२०२४ सम्बद्धाः मुक्ति १२.०० हे सार्थः, ४.०० वर्धाः	२०-०६-२०२४ सामान मृत्याक्तने मृत्याक्तने	जान बाह्ये
श्यक्षेत्रु/बीजीशमका/०१११/६६११३८ शा.का. बोईला, संसंघ गावकुमार पारव/ इंतु श्रीवगाम पारव	4. \$174734,32. ft. \$8.05.5055 shifts	9100 9100	शिव को, ४, ४०१, वृंद्राव किरो, स.स. २८, १, १, ४०, ३, राव कुराव , स. चलार, पालक, चेहिल सामून के समोर, चेहिल परिचन, ठाने, पालामू-४-१८-१, पाला	H. Eritriere	W. 2,02,400	हेर्न, स्व. नेत नेव गोजील पु. अ. ००० व्या. पूर्वी	N. Ex.	रह=०६=२०२४ सम्बद्ध तुमारी १२.०० से सामें, ४.०० सरीत	२०-०६-२०२४ सम्बद्ध वृ. ०१:३० रे कृ. ०३:००	जान बाह्ये
क्ताओषु/बीर्कालेगी/१०१९/४५३१४४ जा.का. बारकोजा, वहर प्रकास विरोका/ सुबमा प्रकास विटेका/ प्रकास हती विटेका	4. francockt ft. st.os.tott risks	912	कार क्र. कर १, क्या नातरा, तो विन, विनिध्ने क्र. १, एक्समा करियोक्स, देवीचा चाहा योतिका चीक, होचित्सी पश्चिम, उस्ते, महारह-४१११०४, हस्ते, भारत.	4. 19,49,000	4. 1.3930	११.०६.२०२४ गोजील पु. ४.०० घर. पूर्वी	4. 90,000	ा-०६-२०२४ सम्बाद तुसारी हेर.०० हे सार्थ, ४.०० स्पीत	२०-०६-२०२४ सम्बाद वृ. ०१:३० हे कृ. ०३:००	जान बाह्ये
क्षरकात्म्य, सी. काम्यु (०११९/६२१०५०, एकासेष्यु/तीलकर/१९९८/६९९४८८, सा.का. दश्के, मीतुरमण विद्वार मीतृत्यद इसमाईल संस्था/ सेतृत्यक्ष विद्वार सेतृत्य	11. \$054,229,54 ft, 12.04,1019 tistu	\$12E	कारे स. ०४, जी विंग, एंस अवार्धिय, पेस्टर ६, एक्टलाईन विदी विंदी कंपानंत जबस, वर्ण पूर्व, बुंबई, महत्त्रमून४४११०८, मुंबई, बास.	¥. \$0,00,000	₩. 1,86,1eaa	हेर्र. इस. नेत्र नेत्र गोजील पु. ४.०० घर. पूर्वी	H. Yo,ooo	०६-०६-२०२४ सम्बाद तुसारे १२.०० हे सार्व, ५,०० स्पेत	२०-०६-२०२४ सम्बद्धाः वृ. ०१:३० रे टू. ०३:००	ज्ञान बाह्रो
रपालीम्/जैस्पार्/४१११/६३०६३न, राज्यः सामे, निक्रणी राज्यनेत अस्तरम् अस्तराज/ असररा अस्तरम् सामार्	E. H-(10,000).oq (8, 14,12,2+22 (18)00	\$176 2007	कारेट क. २९२, जो विंच, गील्य स्वीत, वर्ण हर्नट तकार, भेड्डा, पुंची, गरावड्-४२२४४६, पुंची, भारत	8. 9,39,05,0	43°8°40 E	हेर्न.स्.नेत्रनेत्र नोजील मृ. सं.०० व्या. सूत्री	4,22,222	ज्य-व्य,-१०१४ सम्बद्धाः वृद्धाः १२,०० से सार्थः, ४,०० सरीत	२०-०६-२०२४ सम्बद्धाः वृ. ०१:३० वे १. ०३:००	ज्ञान बाह्रो

क्षण अर्थन किया क्रांत्रिका क्रांत्रिका क्रांत्रिका क्षण २ ला. १ ला. १ % एलं पूर्वन च्याद अलेने अपूर्णक प्रकार, वर्ष, अवार त. पर प्रकार, १० पेएली हार्कील प्रकार विवेदका प्रांत्रहरू क्रांत्रहरूपा करीका व्यवस्था करीना व्यवस्था करीना व्यवस्था करीना क्रांत्रहरूपा करूपा अर्थन क्रांत्रहरूपा अर्थन क्रांत्रहरूपा अर्थन क्रांत्रहरूपा करूपा अर्थन क्रांत्रहरूपा करूपा अर्थन क्रांत्रहरूपा क्रांत्रहरूपा क्रांत्रहरूपा क्रांत्रहरूपा क्रांत्रहरूपा क्रांत्रहरूप

Lead a time experiment former any, and with the first and a set of the property of the propert

को संबंधी सरकार साराज बाल : मुंबई, दिनांख : १०.



कंपनीच्या भागधारकांसाठी सूचना

छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानासंबंधी माहिती

अगोप्तावा वाावण स्वयंत्रां प्रकार के स्वयंत्र अति स्वयंत्रिय के प्रकार के स्वयंत्र अत्र अवत्र अत्र कर्म कर्म क्रिका क्ष्म कर्म कर्म क्ष्म क्ष्म वेबलाईटरना अनुमन्ने www.bsaintia.com येथे आणि www.nsaintia.com येथे व चंधानीये सम्माग इस्तांतरण एजंट, केपिना टेक्नॉलॅजीन लिपिटेड (''केपिनाटेक्क'') यांच्या वेसलाईटराट https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

MBELIVONINE ANTHREIN तथा पाठ पराज्य आहार. एकीएमडी सुपना प्रसारित स्वरुवाध्या शास्त्रीयसून एपीएमड्या सूक्ष्मेत नगृह स्वरुवात आसेते दरलोक्टन सहस्योगाठी आस्त्रीत्याह हर्शेन्द्रानिक पदानिने प्रमुक्ता आहेत. स्वर दरलोपल तयसम्बग्धी इच्छा असकेन्या सदस्यांनी investor_relations@nil.in येथे ई-मेन पाठवावा.

दूरस्य ई-मतदान आणि एजीएमध्या दरम्यान ई-मतदान:

कंपनी आपन्या सरस्यांना एजीएकार्या संदूर करणासावी प्रसानित असतेन्या इताकंप इतेन्द्रिगिक प्यद्रिगि ("ई-मक्क्य") मतदान वाल्यासावी सुविधा जरत्य्य वाला देत आहे. बादरा येथे वाली नमूद ताल्यामा आतेराया ताल्यामा पूरस्थ प्रदानि मतदान वाल वालांनी ("दूरस्थ ई-मक्क्य"), बंग्योने ई-मादान सुनिधा उपत्था करत दंग्यासाठी वेशेस्ट्रेस बांच्या योगा प्रताना आहेत.

पंचा प्रतास जातर.

किटिजिसक्षित करकरात, आगित प्रतासना सम्मान प्रतास करवान्या आगि आगेते तार्थे ई-मेरले वर्षे संद्रीको महीत आग राद्यांचात्री दूस्त्य गायदम प्यूतीने महादम करवान्यतः, स्वाध्यानी संविधिक पीत्री अती पृष्ठण त्योंस्था प्रतास क्राध्या आहेत, (आ एतीम्प्रती पूर्ण्य कार्योग्यात जावर्षामां कार्योग्नी स्थास कार्योग्या आगित दर्शे स्थास कार्योग्या होते महुद् सरस्यात आती आहे, सरमान प्रतास कार्यास कार्यास, (का गुरुस आग्री आणि समस्यी सिक्टोर्स) सरस्यात आती आहे, सरमान प्रतास कार्यास कार्योग्या स्थास कार्योग्या स्थास हो हिस्सो । पुर्ण्यान महुद्ध सरस्यात आती आहे.

दूरस्थ ई-मतदान सुरू होय्याची वेज : शुक्रवार, दिनांक ७ जून, २०२४ रोजी (भाववेळ) सकाळी ९:०० वाजला

दूरस्थ ई-मतदान संगणाची वेळ : मंगळवार, दिनांक ११ जून, २०२४ रोजी (भाजवेळ) सार्वकाळी ५:०० गाजला वरील लारीख व वंजेनंतर टरस्थ ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक

द्वारा वरील कालावधी संस पानंतर दुरस्थ ई-सतदान मॉडब्रल बंद करुपात येईल ज्यांनी दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही करने एजीएनका क्यस्थित कसलेले सदस्य एजीएनको इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान ("इन्स्टा पोस्त") कर्स शकवील.

स्थलः : मुंबई डिनांकः २० मे, २०२४

n behaf of my client, I am investigating the tible of Hemant D. Methat in reset at No. 7, Ground Floor, adm 216 sq. ft. carpet area slibuted at 635-637 larg, Mumbal-400002. My clients are also informed that original Agyene ale dated 16-02-1990 executed between Mr. saintho Marcus Jocquim II. Hemant D. Metha. & Smt. Bharumatil D. Methat for said flat is lost/misgle thich police Lost Report No.39883 2024 is made in Azad Matidan Polices in which police Lost Report No. 39883 2024 is made in Accommentario Section of the Approximation and cultima insepted the abovessal data or any ant themoth way of sale, eachings, mortgage, chapp, gift, maintenance, linkerlance, linkerlance learning, linkerlance in Expolessation, least, termany, link Linema, Pupplicesation, trained or different commentario of the commentario

PUBLIC NOTICE

Sd/-Rakesh G, Jain, Advocate High Court, 2/20, Kesar Building, 201/211, Princess St. Mumbal - 400002

टेंट लिमिटेड

७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटींग ची सूचना

3 र सी वार्षिक सर्वास्त्रायण स्था आणि ई—स्ट्रोटीय की सूचरा गरिक सर्वाक्रमण के वी. एर्यारच ज्या सूचीन मांटरीले कामका करणामाठी ट्रेट शिमिटेट गरिक प्रमाण के वार्षिक स्थापन के वीर्षक सर्वास्थ्य करणा ("एंट्राएं") युक्त स्थापनी के वार्षिक स्थापन है। उस स्थापनी के वार्षिक स्थापन है। उस स्थापन है। उस स्थापन के विद्यान क्षित्र स्थापन क्षित्र के स्थापन क्षत्र क्षत्र के स्थापन क्षत्र के स्थापन क्षत्र के स्थापन क्षत्र के स्थापन क्षत्र क्षत्र

वार्तीय आपित केविन हानिहासिक पराणीन पर वेपायों अनुस्त्री संतेत.

के समायांने आपता में स्वार में स्वार केविन हानिहासिक पराणीन परिवार हुए हैं कि स्वार केविन हानिहासिक पराणी हानिहासिक हुए हैं कि स्वार केविन होती हुए हैं कि स्वार केविन होती हुए हैं कि स्वार केविन होती हुए हैं हुए

मिटेडबर्ड पारच्या । एक आपस्प्रसान १ मह पुन्वपर्ध इतनानेन. महर प्रथम कंपनीचे चेसाईट ps://lwestenised.com/pagestorms आणि आरटीएचण गेसाईटरा श्<u>राप्टः/शेक्ट्राकाट/Indepted</u>.Inde mes.com/KVC-down-loods.htm वर प्रमाण आहे. असमार किया पतिस्था पारचा भी नो असमार केया पतिस्था कर कुरेगों प्रमाहत, पर शेआर्स मेंसुकारणे एक असमारामा, प्रराप्तवाची नाव पत्रीत पर ज्यालाय समेत तर कुरुव्या पुरीत इत्तावीन साहर एक असमारामा, प्रराप्तवाची नाव पत्रीत पर ज्यालाय समेत तर कुरुव्या पुरीत इत्तावीन साहर

हारात.

1) मूल रह केरोले भगारेल.

1) मूल रह केरोले भगारेल.

1) मूल रह केरोले भगारेल.

1) मूल रह केरा मुस्ति में स्वार्थिक स्वार्थिक में पहिला जान (मार्थ केरा स्वार्थ कर में हिंदी मार्थिक मार्थ केरा प्राप्त केरा मार्थ केरा प्राप्त केरा में केरा में केरा मार्थ केरा प्राप्त केरा मार्थ केरा प्राप्त केरा मार्थ केरा मार्य केरा मार्थ केरा मार्थ केरा मार्य केरा मार्थ केरा मार्य केरा मार्थ केरा मार्य केरा मार्य

डेकाणाः मुंबई इनांकः १७ मे, २०२४

लाअयों, जना स्मांग प्राथमान्स खैंक स्थिपेटेड (यूवीं जनसक्ष्मी प्रायनान्स सर्जिसेस वि प्रक्रात्री क्षात्र) के प्राप्तिपुत्र अधिकारी विवतृत्याच्योवत्र अध्य पित्यदृश्यका आहे पायमाविकारस्य विकेट एक्सिमेटे आमी निवादीट देशिय के २००० अवन्ये आमी निवादीट देशिया एक्सान २००२ चे विकाय ३ सावास्त्राच्या करत्या २ १ (१) अनवीं न्यामी विकादीच्या वालीजाना कार्यस्थाना व्याप्तिकारम्या वालामा सावास्त्राच्या स्थापना व्याप्तिकारम्य वालाग्राच्या वालाग्राच्या

ਗ. ਲ.	कर्जक्र.	कर्महार/ सह-कर्जदार/ हमीदार/गहागादार	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ धन्नीत देव (रु.)	विनांक/बेस आणि कच्ता प्रकार
2	३२३७१४२००००३१८	माने	१७.०२.२०२४ १. ४,६१,८४४.०४ (स्वये चार साट्य ग्रह्मास्त्र हजार आवशे चीव्येचाळीस आणि फक चारफें) १५.०२.२०२४ रोजीस	

१९८०, १८ ४२४ प्रवास । सारम मोचे बर्चन : ११ क.१७८/१, तम ज्या जी सार्थी, तिरका तोतासू-१९३४२ वेथे स्थिति अपित असोर्थ प्रदेश सोतास्थित के १९९७४ भी.कू. सात्रत्र विकलो से ते सर्व पण आणि व्रियान तरिका स्थातिते : पूर्वकों र मण्यत्र सन्धिय त्रीत्य स्थातिककों : प्लीट क. ए.अपि से, दक्षिणे स्ता, क्लोकों : पाठक संच्या सन्दर्शये प्लॉट.

₹	\$26443450000\$05	१) रावसाहेव केस	09.09.9098	दिनांक:
	व		E. 9,04,026.00	\$8.04.7072
	39649830000968		(स्पर्व तक लाख पाच हवार	
		नस्टे,	मात्रशे अञ्चेवाजीस आणि पैसे	वा.
		३) केरण्या राम् नरुटे	सत्तर मात्र)	सांकेतिक करता
			na - na - a na v sindina	

मारण संभीत बार्च हुन कर (भारता)।
मारण संभीत संभीत

è	3月39月27日日日日月43	१) मुरेश स्पेत थांगे,	99.09.9098	दिगांक :
	य	२) इंत्यती सुरज	स. १०,९६,०७२.०४ (स्पर्य	₹8.04.70?X
	3550600000603		दस लाख शहाबय स्वार बास्तर	
			आणि पैसे चार मात्र) २६-०२-	
			२०२४ रोजीस	मांकेतिक करता
	तामण मतेचे वर्णन : अने	नर क. १०९७, नवीन न	ट क. ११०३, प्लॉट क. २८ आणि	क्षेत्र १५२.५० ची.मी

सारण समेचे वार्मा र पूर्व पर क. १८००, वार्मा पर क. १६०३, गारी क. १८० वार्मा के १८०० पर वे अपी मुंतार्गी अस्पारम्भागः अस्पारम्भागः १८०५ में भी, ती असी सुम्मेन्द्रिय कर्षा पृत्राप्त के स्वित्त कर्मा कर्मा प्रमाणित कर्मा कर्मा क्रिका स्वार्थित र पूर्व कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा क्रिका कर्मा पृत्राप्त कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा ते भी, उपरेक्त मिलकत/ताण मने सह कोणताही व्यवहार करू रचे. व्यवहार केत्यास हा जना स्मॉल कावनाना चेक लिमिटेड व्या अभीर

दिनांकः २०.०५.२०२४	जना स्मॉल फायबाना श्रेक लिमिटेड करिता
- F	

मुंबई वेबील न्याचारिकातिरूचा उच्च न्याचालचात प्रवेशास्त्राम्य मूळ दिशाणी न्याचारिकत्त्र केवण शरीबात इ. श्रम २००४ प्रवेश न्याच्या अस्त्र इ. श्रम २००४ (१८८० -) प्रवेश नेयाच्या अस्त्र इ. श्रम २००४ (१८८० -) प्रवेश नेयाच्या अस्त्र इ. श्रम २००४ (१८८० -) प्रवेश नेयाच्या अस्त्र इ. श्रम १००० (१८८० -) प्रवेश नेयाच्या अस्त्र इ. श्रम १००० (१८८० -) प्रवेशास्त्र इ. श्रम २००४ (१८८० -) स्त्र इ. श्रम १००० (१८८० -) प्रवेशास्त्र इ. श्रम २००४ (१८८० -) स्त्रीय स्त्रीय स्त्रीय इ. श्रम १००० (१८८० -) स्त्रीय स्त्रीय इ. श्रम १००० (१८८० -) स्त्रीय स्त्रीय इ. श्रम १००० (१८८० -) स्त्रीय स्त्रीय

मिलकतीचे पर्यन	\$366 (8.)	निरिश्चणाची तारीख
MH 14BC 9016 धारक होंडा सिव्हिक	₹. 5,000/-	27.05,2024
MH 12FU 8668 धारक राटा नैनो	₹. 2,000/-	27.05.2024
MH 14DT 9831 धास्क टाटा व्हिस्टा	₹, 4,010/-	27.05,2024

ाया उपाय कार करन ल्हार है। इसका असाम दक्षा (इस) खेलेंद्र प्रमाने सिनित कारणात आती आहे. क्रील सुध वर्ष जंगा पता (0.3 क्यां) निर्मालमार्थी 27.05.2024 तथी स. 15.06 ते दू. 2.00 उपाय पतावणे हेलाड पेहेल. है-निविद्य साह पतावणाओं असित मार्थिक आहे 0.06.2024 ठीवी मार्थ. 4.00 खेल प्रसित्त मार्थ 0.3 कर्माकीला ई-नित्तावाची तारीख खालील नपुद दुसार राहोल.

कारचे नाथ	ई-लिलाबाची तारीख आणि वेळ
MH 14BC 9016 धारक होंडा सिव्हिक	06.06.2024
MH 14DT 9831 धारक टाटा व्हिस्टा	06,06,2024
MH 12FU 8668 धारक राटा रॅनो	06.06.2024
a compared to the second secon	1.00.11

कारासार आहे. वाहंग । तमा हात्रा कार्याद <u>शाका शिक्षात्रा कार्या</u> के उत्तर कर अस्तर के अस्तर कार्याय केती. वृं-रिल्सावार्यो हुन्द रना है आतीहारायणे हेलां संतरण, पाता आवस अंतर्त किसी सूर्वद ना में तम्रोत कार्योग्ध अ अर्थ होता शिमीड़, विशेषन सेहा कार्येद (संगान) हो बच्चात्र गेंहा. ओहत वार्यात्र अस्ति के स्वार कार्यों विशासका स्वार्थ कार्यों है सुर्वेशक एवन्सीत भारत केतंत्र्य होता हुन्द अस्तर स्वार्थ के समार सार्थ.

. यात वेशाच्या जंगार विज्ञकतीवरील ज्याजित कोशनेती तावित्व/अलक कर त्याकर संधा

ारण्यात प्रमाण्य जमा माम्राक्तासात उद्यक्ति श्रीकारी (प्रिच्या)पुष्प)का/उपकर घंचाव्य संतर्गताच पूर्व से स्थापने आहे. अस्तरात्र पूर्व हे त्या कार्यक्षित और सांत्री (ग्रीमात्रा), टेक्स दिस्कंट और सोर्स (ग्रीमात्रा) इ. अना कार्यक परद्या सांत्रीम अस्तरात्र प्रमाण पूर्व से विकाद सक्त्य पात्रीत. कांत्रीत प्रमाण किया सांत्री प्रसास पूर्व से विकाद सक्त्य पात्रीत. सांत्री/-

गरी । (पेटर कुमा) अधिक त्रीक होता विशेष, स्वामा गंधी ते, और जुई स्थलत इस समाज्य हैं इस प्रमाण, बैंड और हेंद्रिश विशिष्ट, स्वामा गंधी ते, और जुई स्थलत रोंगचीर 2247024 2277046 हैंपन sanapsham(है) abo.com



एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेडयुल्ड कमशिंअल बँक) वाँद. कार्यालय : १९-ए, धृळेश्वर गार्डव, अजमेर रोड, जयपूर-३०२००१. (सीआपएन: एल३६९११आरते१९९६पीएलसी०११३८१)

परिशिष्ट Ⅳ (नियम ८(।) पहा) कब्जा सूचना

कारोते ह्या <mark>मांन फायराना बंक लिपिटेंट (रेस्पुरक कार्योजन बंक</mark>) ये शांक्ल ऑक्सो स्कृत बिल्मुटिएसोझन ऑफ किस्टूलान ऑप फायलियात ऑ मिल्मुटि होट्टिएट (सेब्ट २०२६ (५ मा २०२३) अवार्थ ऑपि किस्टुटिटी होटेट (एस्पिटेट) स्थार २०२३ स्था नियम ३ सवाधात स्थार १६११ २) अवार्थ ग्रास केंद्रीय र बार्टि कोडियाकों जीनिक वार्योग्डियाकों स्कृत ग्रास कार्यास्थ्य के हिम्सिक सुर्वेश केंद्रीय लिस ग्रास करामाओं अंटरीस बीसीक्याओंत सा

91			
कर्तदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/ इमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.	१३(२) सूचनेची तारीख आणि रक्रम	गहाण मिळकतीचे वर्णन	कच्या घेतल्याची तारीख
(कर्ज खाता क.) एल९००२०६०२२३००२३८६,	१३-डिसें२३	महानगरपालिका पर्लेट क. ५, १ला मजला, सी.एस.क. १०४४, १०४३, एम.क.	१४-मे-२४
हॉटेल शिवगंगा (कर्जदार), श्रीम, मनिषा संजव पाटिल	क. १२५७११२/- क. बारा लाख	२९५२, २०, जना एम.क. २६१७, ३, ६, नंदनवन वंदावन अचार्ट., सांगली	
(सह-कर्जदार), संजव तातेराव पाटिल (सह-कर्जदार)	सत्तावज्ञ हजार एकवी बारा माव	पळ्स, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत नियासी/व्यायसाविक मिळकत	
1	११-डिसें२३ रोजीस	जिन/हमारत/रचना आणि फिक्चसंचे सर्व भाग आणि विभाग, मोजमापित	
		५९१ ची.फूट.	
(कार्ज खाता क.) एल९००२०६०२१७९४०८८४,	0독=영래.=구구, 듁.	महानगरपालिका=प्लॉट क्र. १८३, सन्हें क्रमांक/पालिका क्रमांक=१०२,	१७-मे-२४
श्री दत्त देवर्स (कर्बदार), दत्तात्रय किसर नागन (सह-	८,०९,६७८/- म. आउ लाख राज	मिळकत क्र. डब्ल्यु१बीझेड३०००२४४, फलटण, जि. सातारा, महाराष्ट्र-	
कर्जदार), श्रीम, बाबई जानदेव बागव (सह-कर्जदार),	हजार सहाशे अङ्गयाहत्तर मात्र	४१५५२३ वेशे स्थित मिळकत शिवासी/व्यातसाविक मिळकत	
श्रीम, यम्ना बाग्व (सह-कर्जदम)	०५-डिसें२३ रोजीस.	जमिन/इमारत/रचना आणि फिल्चर्सचे सर्व ते भाग आणि विभाग, मोजमापित	l
		५३.२८ चीरस मीटर	

र्जिद्रांनी सदाह रक्कम प्रदान काण्यास काह्य केलेली आहे म्हणून बाद्रारे कर्बदार आणि सर्वसामान्य करतेला सुचन देखात के आहे की, मिन्मनाक्ष्मीकारंनी वरील कोष्ट्रकात नमुद केलेल्या नाए दर (ऑक्ट २००२) में करना २३(४) सहजानता सहरह नियमावतीच्या नियम ८ अनवे त्यांना/वितत प्रदान केलेल्या आफिकारांचा वाचर करन वैशीत नरीत नमुद कोष्ट्रकात नमुद केलेल्या नियम्बर्ग

नार (जन्द १९९४) नामान्य । क्या निशंक की "'ब्रद्धांचेर शेव ब्रात्म मत्ता विचेचनामठी जनलब वेजेजा संपर्धन अधिवस्थाणमा काम १३ च्या पोट करमा (८) च्या तत्तुलैकडे वेधणक केत्र आहे". विचेक्तक अर्चेटा आसी बर्तवासाथ वर्जाता खाट्टी साध्यात करणक केत्र की, कहर मिळलीच्या देशपेतीय लाहात कर नई आकि कहर किळलीच्या देशपेतीय कोमतालै त कोडकार सदुर कोती राजन आणि त्याचीत च्या वर्षानेपील <mark>सुर मांत फायनाम येक लिपिटेड (शेक्ट्राव्य क्योग्रीस येक)</mark> च्या प्रभारच्या आहेत राहीत. सही/-प्राधिकृत अधिकारी, एयु स्मॉल फायनान्त वैक लिमिटेड

Date: 20-05-2024

ई-मतदानासंबंधी काही चौकशी/तबक

भी की बालबिकान जातव

राज्यानाया हिरसाय ५०० ०३२ इन्हें-मेल evoting.tili@finech.com टोल प्रदे क्रमांज, १८००-३०० (सर्व वराज्यानाचे दिश्शी सबराती ६०० (भागसेल) ते

संघातक महळाच्या आ रवाक्षरी/-अमितकुमार मुंढे कंपनी संघिव आणि कंग्लवंस

कट ऑफ तारखेता म्हफले बुधकार, दिगांक ५ जून, २०२४ रोजी ज्यांचे नात शदर्याच्या रजिस्टरणयं मोदक्षिण्यात आते आहे अशी व्यक्तीय क्वत्त दूरस्य ई-मतदान सुविधेया लाभ ग्रेण्यात विंवा इन्स्टा योज द्वारा मतदान करम्यास यात आहेत.

ई–मेलवा पटा नॉदवम्याची / लुधारमा करम्याची पद्धती: अवांनी कंपनीकडे त्यांच्या ई-मेल क्याची नांदगी /मुधारण केली नाही तथा झाणील स्व सम्प्रण धारण सन्त्याच्या सरक्यांना. आवश्यक परक दरसरेकानंत्रक वांच्य काले प्रकोले. सम्प्रमा पारत कालाव्य सहवार्गाः, आस्त्राच प्रत्येश्य सेत्री तथा प्रस्ता प्रतिक स्वत्रा स्वाप्य प्रतिक स्वत्रा अस्त्रा स्वत्रा प्रतिक स्वत्रा प्रतिक स्वत्रा स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्र

नवारा / चुपारवा वार्यस्था वार्यस्था वार्यस्थ वार्यस्य वार्यस्थ वार्यस्य वार्यस्य वार्यस्य वार्यस्य वार्यस्य वा

ई-मतदानासबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबलाईट https://www.ingAfistuch.com थेथे ई-सदानशाली ज्यालय असलेल्या 'आवलालेका' भाषत द्रीपठालन द्वारा उपलब्ध असलेल्य ''हेल्य'' आदि ''एसरव्यू'' भाष/ई-सादव बारत्याणिक्यी मोदिती पुरत्यक युक्ते.

केफिन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड सेलेनियम टॉयर बी, परॉट ३९–३२, गविबॉक्टी, फायनान्तियल डिस्ट्रिक्ट,

खीसी/ओएखीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होने

सदस्य विक्रोनियः द्वारा Inips:Ilijönlispn केथे व्हेंग्ली/ओप्ट्रिलर द्वारा एजीएमका वर्गीव्या राष्ट्र शकतीतः वेथे वाररच्यापी कॉन्युरुपी चाहिती आणि एजीएमका वर्गीव्यत राहृत्यावे एजें वार्गवर्थी माहिती एजीएमका सुम्मेश दिन प्र. ५ माथे दिग्यात आणी आहे. ज्यांनी दूपस्य ६-मध्यावन पद्धिके माह्यान केशे आहे को माह्यान स्वारत्याच्या वर्गावर्था वाह्य शक्तीक परंतु पुन्हा एजीएमकाथे कार्ये भावदान करण्यात्य यात्र नसतीतः.

Non-months and Looks or prop जाण्याच्या आहे.
पंतर - 'ब्यू मेंग्रींता'
पंतर - 'ब्यू मेंग्रींता'
पंतर - 'ब्यू मेंग्रींता'
पंतर - अपार्टिंग, २०१३ च्या कात्रण १० व्या वाच्या पंतरींताची मुख्यित कंप्रकार में हैं आँच डींच्या (माजाता)
शिक्ष कात्रण) विवाद , २०१४ च्या विच्या कंप्रकार (माजाता)
शिक्ष कात्रण) विवाद के दिवस में त्रांत कंप्रकार (माजाता)
शिक्ष कात्रण , २०१४ च्या वाच्या कंप्रकार कंप्रकार के स्त्री प्रधान कंप्रकार के स्त्री प्रधान कंप्रकार कंप्रकार (माजाता)
शिक्ष कात्रण कंप्रकार कंप्या में प्रधान कंप्रकार कंप्य कंप्रकार कंप्य कंप्रकार कंप्य कंप्रकार कंप्रकार कंप्य कंप्रकार कंप्रकार कंप्रकार क